



**कोल्हापूर :** शिवाजी विद्यापीठातील भगवान महावीर अध्यासनास ५० हजारांची देणगी कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांच्याकडे सुपूर्द करताना जिनगोंडा पाटील.

## महावीर अध्यासनास ५० हजारांची देणगी

**कोल्हापूर :** जिनगोंडा आप्पा पाटील यांच्याकडून शिवाजी विद्यापीठातील भगवान महावीर अध्यासनास ५० हजारांची देणगी देण्यात आली. कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांनी ती स्वीकारली. पाटील मूळचे कोगनोळी येथील असून, कागल येथील यशवंतराव घाटगे हायस्कूलमध्ये शिक्षक होते. डॉ. शिर्के यांनी त्यांना देणगीबद्दल आभार व्यक्त केले. अध्यासनाचे समन्वयक प्रा. डॉ. विजय ककडे यांनी अध्यासनाच्या इमारत बांधकामास सर्व दानशूर, अहिंसाप्रेमी व्यक्ती व संस्थांनी मदत करावी, असे आवाहन केले. देणगी ऑनलाईन व क्यूआर कोडने देणेची सुविधा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, चंदन डवर, प्रा. बी. डी. खणे व पुष्टाताई पाटील उपस्थित होते.

# पुण्यनगरी

## प्रा. मोहोळकरांचा संशोधनातील ८ हजार सायटेशनचा टप्पा पूर्ण

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागाचे



शास्त्रज्ञ डॉ. आणणासाहेब मोहोळकर यांनी नुकताच संशोधनामध्ये ८ हजार सायटेशनचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यांच्या शोधनिबंधांना आजवर १९९० सायटेशन मिळाली आहेत.

जगभरातील ८ हजारांहून अधिक संशोधकांनी डॉ. मोहोळकर यांच्या संशोधनाचा संदर्भ आपल्या शोधनिबंधात दिला आहे. त्यांच्या या यशामुळे शिवाजी विद्यापीठाचा सायटेशन व प्रगती आलेख वाढत चालला आहे. यानिमित्ताने विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय बहुमान मिळाला आहे. डॉ. मोहोळकर यांना याआधी अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या जागतिक क्रमवारीत टॉप २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये डॉ. मोहोळकर यांना सलग तिसऱ्यांदा स्थान मिळाले आहे. याचबरोबर अल्पेर-डोजर (एडी) सायंटिफिक इंडेक्सने २०२२ मध्ये प्रसिद्ध केलेल्या टॉप जागतिक शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये डॉ. मोहोळकर यांना स्थान मिळाले आहे. डॉ. मोहोळकर यांनी मटेरियल सायन्स क्षेत्रात केलेल्या संशोधनाची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे. सध्या ते सौर ऊर्जा, गॅस सेन्सिंग, सुपर कॉस्टिटर, वॉटर स्प्लिटिंग, हायड्रोजन एनर्जी इ. विषयांवर पुढील संशोधन करीत आहेत.

# लोकमत

मोहोळकर यांचा  
संशोधनाचा आठ  
हजारांचा टप्पा पारे

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या  
पदार्थविज्ञान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ.



आणणासाहेब  
मोहोळकर यांनी  
संशोधनामध्ये ८  
हजार सायटेशनचा  
टप्पा पूर्ण केला.  
त्यांच्या

शोधनिबंधाना १९९० सायटेशन  
मिळाली आहेत. जगभरातील ८  
हजाराहून अधिक संशोधकांनी डॉ.  
मोहोळकर यांच्या संशोधनाचा संदर्भ  
आपल्या शोधनिबंधात दिला आहे.  
याचबरोबर अल्पेर-डोजर (एडी)  
सायंटिफिक इंडेक्स ने २०२२ मध्ये  
प्रसिद्ध केलेल्या टॉप जागतिक  
शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये डॉ. मोहोळकर  
यांना स्थान मिळाले आहे.



भोवताल

प्र. डॉ. कौ. एन. शिंदे


भारत विकसनशील देश आहे. भारतात मोठी बाजारपेठ आहे. 'खाऊजा' म्हणजेच खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा स्वीकार केल्यानंतर देशातील सर्वसामान्यांकडे पैसा खेळू लागला. 'खाऊजा' संस्कृतीपूर्वी लुनासारखी दुचाकी घेण्यासाठी काही महिने प्रतीक्षा करावी लागायची. मात्र, खाऊजानंतर लोकांच्या हाती पैसा येऊ लागला. लोकांना हवे ते, हवे तेथे, हवे तसे मिळू लागले. त्यामुळे देशाची वाटचाल निसर्गस्नेही चित्र बदलून, तंत्रस्नेही चित्राकडे सुरू झाली. इतकेच नाही, तर आपण मिळवलेला पैसा आपणच खर्च करण्याची प्रवृत्ती वाढू लागली. आजचा विचार, जीवन महत्त्वाचे ठरू लागले. त्यामुळे भौतिक सुखसाठी सर्व सोयासुविधा उपलब्ध करून घेणे, त्यांचा वापर करणे ही संस्कृती बनली. हा बदल इतक्या झापाट्याने झाला की, याचे काय परिणाम होणार आहेत याचा विचार कोणीच केला नाही. नव्या संस्कृतीच्या उदयाचे दिवस इतके झगमगाटी होते की, लोकांना दुसरे काही दिसतच नव्हते. ज्यांना जाणवत होते, त्यांनी बोलायचा प्रयत्नही केला. मात्र, त्यांचा आवाज क्षीण होता.

याच नव्या संस्कृतीत वाहनांची संख्या झापाट्याने वाढली. देशाच्या एका कोपयात होणारे उत्पादन दुसऱ्या भागात पोहोचवण्यासाठी वाहने रस्त्यावर धावू लागली. पर्यटन वाढले. प्रवास आणि पर्यायाने प्रवासी वाढले. त्याचा ताण सार्वजनिक व्यवस्थेवर पढू लागला. लोकांच्या हाती पैसा असल्याने वेळ, गर्दी टाळण्यासाठी खाजगी वाहने मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. अर्थात वाढत्या लोकसंख्येमुळे सार्वजनिक व्यवस्थेवरचा ताण काही कमी झाला नाही. प्रवाशांच्या सोयासाठी खाजगी वाहतूक यंत्रणा निर्माण

झाल्या आणि रस्त्यावर वाहनेच वाहने दिसू लागली.

वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक खोलंबा नित्याचे झाले. त्यासाठी रस्ते मोठे करणे अपरिहार्य असल्याचे तज्जांचे मत झाले. अर्थात खाऊजापूर्वी रस्ते एकेरी किंवा दुहेरी होते. ते चार किंवा सहा पदराचे बनवण्यात आले. त्यासाठी शेती होत असलेल्या जमिनी वापरण्यात आल्या. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग बनला. इतरही रस्ते मोठे झाले. रस्ता पूर्ण झाला की पुणे-मुंबई प्रवास केवळ तीन तासात, दोन किंवा अडीच तासात अशा घोषणा झाल्या. रस्ते तयार होताना जुनी झाडे तोडण्यात आली. त्याची भरपाई म्हणून नवीन झाडे लावली. वड, पिंपळ, पिंपरण, चिंच गेली आणि अँकेशिया, पितमोहोर, गुलमोहोर, नीलमोहोर यांची गर्दी वाढली. झाडे लावली ती अशी मोठी होऊन फुलणार, तोपर्यंत रस्ता आणखी मोठा करण्याची गरज भासू लागली. पुन्हा जमिनीचे संपादन आले. रस्त्याकडे झाडे तुटू लागली. रस्ता मोठा झाला. शेतीचे क्षेत्र कमी झाले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून दुप्पट-तिप्पट किंमतही देण्यात आली.

मात्र, शेतीचे क्षेत्र कमी झाले. हंगामी का होईना हिरवे रान ऑक्सिजन तयार करायचे ते थांबले आणि तेथे डांबर किंवा कॉक्रीटचे रस्ते बनले, ते उन्हाची तीव्रता वाढवू लागले. रस्तेही ग्लोबल वॉर्मिंगला साथ देऊ लागले. हे सर्व अनावश्यक आहे का? तर, 'विकास आणि देशहितासाठी आवश्यक', असेच उत्तर द्यावे लागेल. तरीही या विषयावर लेख लिहिण्याचे कारण म्हणजे परवाचा मुंबई ते कोल्हापूर हा प्रवास! २००७ साली याच रस्त्यावरून पहाटे ५ वाजता निघाल्यानंतर ११ वाजता कोल्हापूरमध्ये ऑफिसमध्ये येऊन काम केले होते. रस्ता तोच आहे. उलट मुंबई-पुणे रस्ता आणखी मोठा झाला. तेवढेच



# रस्ते, रहदारी आणि पर्यावरण!

यातील केवळ छोट्या वाहनांचे यंत्र सुरू असले तरी तासाला दीड ते दोन लिटर इंधन लागते. मोठ्या वाहनाला चार ते पाच लिटर इंधन लागते. मोठे टँकर किंवा बारा चाकांपेक्षा जास्त चाकाचे वाहन आणखी जास्त इंधन वापरते. त्यातही गाडी गिअरवर असेल तर आणखी जास्त इंधन लागते. त्यामुळे सरासरी प्रत्येक तासाला एका वाहनाला एका तासाला लागणारे इंधन तीन लिटर पकडले तर दीड हजार वाहनांचे दोन तासात नऊ हजार लिटर इंधन केवळ दोन किलोमीटरच्या रस्त्यावर जळले. त्यामुळे तयार होणारी उष्णता त्याच भागात राहते. हवेबोराबर आजूबाजूच्या भागावर परिणाम करते. इंधन जळताना तयार होणारी प्रदुषके त्याच भागात जास्त तीव्रतेने असतात.

मार्गिकिंची शिस्त पाळली असती, तर वाहने खोलंबली नसती. ती त्यांच्या नियमित वेगाने गेली असती, तर त्या दिवशी जेवढे इंधन जळाले त्याच्या एक विसांश इंधनाची गरज भासली असती. छोट्या वाहनांची २० किलोमीटर प्रति लिटर सरासरी मिळते. वाहनाच्या यंत्राची ताकद जितकी जास्त तितके जास्त इंधन जळते. प्रदूषण, तापमान वाढ, लोकांचे आरोग्य, वाहनाची कार्यक्षमता, वेळ या सर्वांवर इंधन जास्त जळाल्याने परिणाम होतो. आपण मात्र वाहतूक खोलंबण्याचे मुख्य कारण दूर न करता रस्ता मोठा करतो. वाहतूक खोलंबण्याचे एकमेव कारण वाहन चालकांनी लेनची शिस्त न पाळणे आहे. वाहने आपल्या लेनमधून चालवली तर निश्चितच वेळ, इंधन वाचेल, पर्यावरणाचे नुकसान टळेल. नाही पाळली तर रस्ता सहाच काय दहा लेनचा केला, तरी हाच अनुभव काही वर्षांनी पुन्हा येईल! प्रत्येकाने रस्त्यावर शिस्त पाळून पर्यावरण वाचवले पाहिजे.

vilasshindevs44@gmail.com  
संपर्क : ९६७३७८४४००